Sinnar Bidi Udyog Limited

Registered Office: 62, Floor - 2nd, 217, Parekh Mahal, Lady Jamshedji Road, Shivaji Park, Mahim Mumbai

Administrative Office: 'Camel House' Nasik-Pune Road, Nasik-422011

CIN: L16002MH1974PLC017734
Ph.No. (0253) 2594231 (3 Lines) Fax: 2595698
Website: sinnarbidi.com Email: investor@sinnarbidi.com

Date: 31st August 2022

To, The Listing Department, BSE Limited, Floor 25, P. J. Towers, Dalal Street, Mumbai 400001

Dear Sir/Madam,

BSE Scrip Code: 509887

Subject: Newspaper publication

Please find enclosed copies of newspaper advertisement regarding Notice of 48th AGM of the company, Book Closure and E-voting instructions as published in The Free Press Journal and Navshakti on 31st August 2022.

Kindly take the above on your records and acknowledge receipt.

Thanking you. For Sinnar Bidi Udyog Limited

SD Pratiksha Shah Company Secretary and Compliance officer

Sinnar Bidi Udyog Limited

Registered Office: 62, Floor - 2nd, 217, Parekh Mahal, Lady Jamshedji Road, Shiyaii Park, Mahim Mumbai-400016 CIN: L16002MH1974PLC017734, Telephone: (0253) 2594231

(3 Lines) Fax: 2595698

Email: investor@sinnarbidi.com, Website: www.sinnarbidi.com

NOTICE OF 48TH ANNUAL GENERAL MEETING

REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION NOTICE is hereby given that the 48th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Saturday, 24th September 2022 at 01:00 PM at 2, Gurukrupa Apartment, N. C. Kelkar Marg, Dadar (W), Mumbai-400 028 to transact the business as set forth in the Notice of meeting dated 26th August 2022 ("the Notice")

In compliance with SEBI circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/ 62, the Notice of AGM and Annual Report (AGM Documents) has been sent only through electronic mode to all the members whose E-mail addresses are registered with the company or the depository participants. AGM documents are also available on the company's website at www.sinnarbidi.com, on the website of Stock Exchange at www.bseindia.com and on the website of NSDL at www.evoting@nsdl.com Pursuant to the Companies Act 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, the company is offering facility to all its members to exercise their vote by electronic means ("remote E-voting") on the business set forth in the Notice. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") as authorised agency to provide e-voting facility. All members are informed that :

- 1. The business as set forth in the Notice of AGM will be transacted through remote e-voting or voting system at the AGM.
- The remote e-voting facility commences on Tuesday, September 20, 2022 09:00 a.m. and end on Friday, 23rd September, 2022 at 5:00 p.m.
- A person, whose name appears in the Register of Members maintained by the depositories as on cut-off date, i.e. Friday, September 16, 2022 only shall be eligible to vote through remote e-voting or voting system at
- 4. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the meeting which is available on Company's website and NSDL's website. Any person who becomes member of the Company after despatch of the Notice of the Meeting and holding shares as of the cut-off date may obtain the User ID and password inter alia by sending a request at evoting@nsdl.co.in.
- The manner of voting remotely for members holding shares in dematerialised/physical mode and for members who have not registered
- their email addresses are provided in the Notice. Mrs Sujata Rajebahadur, Practicing Company Secretary (Membership No – 5728 and CP No – 4241), has been appointed as the scrutinizer to
- scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. In case of any grievance relating to e-voting procedure or assistance before or during the AGM, members are requested to contact NSDL on evoting@nsdl.co.in/1800-222-990 or contact Ms. Pallavi Mhatre, Manager - NSDL at pallavid@nsdl.co.in/022-24994545.

Further, pursuant to the provisions of Section 91 of the Act and rules made thereunder and Regulation 42 of SEBI (LODR), Regulation 2015, the Register of Members and Share Transfer Book of the company will remain closed from Saturday, September 17, 2022 to Saturday, September 24, 2022 (both days inclusive) for the purpose of 48th Annual General Meeting Further, the shareholders are hereby informed that the Company had sub divided its shares wef 31st July 2019. The company had issued share certificates having face value of Rs. 5/- each to the members whose shares were in physical form. Members whose such shares are unclaimed and returned undelivered to the Registrar & Transfer Agent, Link Intime India Private Limited are requested to immediately claim their shares.

Members may also visit www.sinnarbidi.com and www.bseindia.com fo

By Order of Board of Directors For Sinnar Bidi Udyog Limited Pratiksha Shah Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all concerns inter alia informing that my client Mr NEIL JEROME MISQUITTAS / O JEROME BOUTIS MISQUITTA , as one o inelia denome misquirit a 700 annue Bourts misquirit, as one o directors 'on behalf of RIQUEZA REALTY PVT. LTD office at 502, Mayurest square, 5th floor, sector 15, above Axis Bank, CBD Belapur, Navi Mumba square, Sthilloof, Sector 15, above Axis Baink, CbD Belapti, Navi Mullibat 400614 entered into power of attorney executed and registered on 17/08/2022. All the rights related to in respect of property being laying and situated on 705, C.S. NO.831 /10, Dadar Matunga Estate (division), Sant Smruti building, Road no.4, Parsi Colony, having admeasuring area 580 Sq.yards situated within MUMBAI DADAR, Dadar (East), Mumbai-400014 were given to RIQUEZA REALTY PVT. LTD. From now onwards the company has exclusive rights to develop the said property. In future, agent, broker, trespasser will be strictly problished and legal action will be taken paging bins.

will be strictly prohibited and legal action will be taken against him.

Any person having any claim, right, title or interest in respect of the above land or the property or any part thereof by lien of inheritance, mainte nance, easement, mortgage, sale, development, and gift is hereby requested to make same known in writing to the undersigned at our address within ifteen days of the date of issue of this notice, otherwise all the formalities of the above transaction for the purpose of the development of above propert will be completed and any such claim lapse of the time of this notice shat deemed to be waived or abandoned.

ADV Ranicet Chauhan ADV. Ranjeet Chauhan

Date: 30th August 2022 Alle: 00th August 2022 F-4/7, Priyadarshani Society, Spaghetti, Sector-15, Kharghar, Navi Mumba 410201 Contact 9702562409 e-Mail: advranjeetchauhan@gmail.com

GOVERNMENT OF MAHARASTRA

PUBLIC WORKS DEPARTMENT PUBLIC WORKS DIVISION, NASHIK e-auction Notice No. 09 for 2022-2023

This auction sale notice is published for intending bidders. Who intent to participate in e-auction for the Dismantling Building of District Sports Complex Buildiin (zilla Parishad Stadium Complex) at Nashik S. No. 610 and 611 A Nashik Tal. Nashik Dist. nashik In the State of Maharashtra. The details of notice are as under.

- The bidder who wants to participate in the e-auction process have to enroll their names online through the website www.auction.gov.in The bidder has to upload the scan copy of duly filled from alongwith required document and should remit the EMD amount to the Government Office for enrollment procedure.
- After scrutiny of documents submitted by intenting bidder and if the documents are found correct the bidder will be declared qualified to participate in e-auction process. Only qualified bidder can participate in e-auetiorii process.
- For any additional information regarding e-auction the intenting bidder can contact following offices.
 - a. Office of the Executive Engineer. Public Works Division, Nashik
 - Telephone No. 0253-2575324
 - b. Sub-Divisional Officer; P.W.South Sub-Division. Nashik Bhandhkam Bhavan
 - Trimbak Road, Nashik Telephone No. 0253-2573524
- The intenting bidder can apply for registration online by visiting the website www.eauction.gov.in during the period Dt. 05/09/2022 (11.05 hrs) To Dt. 19/09/2022.

5) For additional information regarding auction please visit the website.

Outward No. Store/7963/2022 Office of the Executive Engineer P.W. Division, Nashik Email - nashik.ee@mahapwd.com Date: 26.08.2022

Executive Engineer DGIPR 2022-23/2631 P.W. Division, Nashik



Specialised Asset Recovery Management Branch Mezzanine Floor, 70/80 M. G. Road, Fort, Mumbai-400 001 Tel. 022-22673549

 $\hbox{E-mail}: \underline{SARM.MumbaiSouth@bankofindia.co.in}$

E-AUCTION FOR SALE OF MOVEABLE / IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of India, SARM Branch, unless mentioned otherwise, will be sold on "As is Where is", "As is what is" and "Whatever there is" basis on 30.09.2022, for recovery of respective dues plus Interest and charges up to date due to the Bank of India from respective borrower. The reserve price and earnest money deposit amount shall be as mentioned below in the table. The sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the web portal.

Sr. No.	Name of the borrowers/Guarantor and Amount outstanding	Description of the properties	Reserve Price (Rs. In lakhs)	EMD of the property (Rs. In lakhs)	Contact Number
1	Neeta Naresh Mehta, Amount O/s Rs.	Amalgamated Gala No. 47 to 51, 2nd Floor, Jay Bharat Industrial Estate, Dindoshi, Near Western Express Highway, Goregaon (E), Mumbai-400 0063 (Carpet Area 2634 Sq.Ft.)	342.50	34.25	076350 73451/ 022-22673549
2		Godown No. 111 (1st floor) and 211(2nd Floor), Building No. A-7, Pritesh Complex, Off Thane Bhiwandi Road, Village Val, Tal. Bhiwandi, Thane 421302 (Built-up Area 4302 sq.ft.)	81.00	8.10	076350 73451/ 022-22673549
3	Anantrai Mathur Kar. Amt. O/S Rs.	Unit No. 118, 1st floor, B wing, SOLARIS-I PREMISES CO-OP. SOC. LTD., on plot bearing 46,47, Hissa No. 1(Pt) & 48(Pt) and City Survey No. 98 & CTS No. 101, 100/1, Village Tungwa, Opp. L & T Gate No.6, Saki-Vihar Road, Andheri(East), Mumbai-400072. (Built-up Area 558 sq.ft.)	44.00	4.40	076350 73451/ 022-22673549

Terms and Conditions of the E-auction are as under:

- 1. The sale will be done on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis and will be conducted "On Line".
- 2. E-Auction bid form, Declaration, General Terms and Conditions of online auction sale are available in websites a. https://www.bankofindia.co.in,
- b. https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.isp
- Bidder may visit https://www.ibapi.in, where "Guidelines" for bidder are available with educational videos. Bidders have to complete following formalities well in advance
- Step 1: Bidder/purchaser Registration: Bidder to register on e-Auction Platform (link given above) using his mobile number and email-id. Step 2 : KYC verification: Bidder to upload requisite KYC documents. KYC documents shall be verified by e-auction service provider (may take
- two working days.) Step 3 : Transfer of EMD amount to Bidder Global EMD Wallet : On line/off-line transfer of fund using NEFT/Transfer using challan generated on
- e-Auction Platform. Step 4: Bidder process and Auction Result: Interested registered bidder can bid online on e-Auction platform after completing step 1, 2, and 3. 3. To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of the property/ies put on auction and the claims/rights
- dues/affecting the property, prior to submitting their bid. The E-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. No claim of whatsoever nature will be entertained after submission of the online bid regarding property/ies put for sale. 4. The date of on line E-auction will be between 11.00 AM to 5.00 PM on 30.09.2022.
- 5. Date of Inspection for property listed at Sr. No. 1 will be on 20.09.2022 between 2.00 p.m. to 5.00 p.m., for property listed at Sr. No. 2 will be on 21.09.2022 between 2.00 p.m. to 5.00 p.m., for property listed at Sr. No. 3 will be on 22.09.2022 between 2.00 p.m. to 5.00 p.m. 6. Interested buyers are requested to inspect the properties only after intimation through e-mail at sarm.mumbaisouth@bankofindia.co.in and/or through contact numbers mentioned above and/or through Bank of India, SARM BRANCH contact no. 022-22673549, to better facilitate
- 7. Bid shall be submitted through online procedure only.

Date: 30.8.2022

Place: Mumbai

- 8. The Bid price to be submitted shall be at least one increment over and above the Reserve Price and bidders are to improve their offer/s in multiple/s of Rs. 25,000/- (Rupees Twenty Five Thousand only) in respect of property listed at serial no. 3 and in multiple/s of Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand only) in respect of property listed at serial no. 2 and in multiple/s of Rs. 1,00,000/- (Rupees One Lakh only) in respect of property listed at Serial no. 1.
- 9. Bidders are advised to go through the website for detailed terms & conditions of auction sale before submitting their bids and taking part in E-Auction sale proceedings.
- 10. Bidders shall be deemed to have read & understood the terms & conditions of sale & be bound by them.
- 11. It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before submission of the bid. 12. The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded.
- 13. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price including EMD already paid, within next day of acceptance of bid price by the Authorised Officer and the balance of the sale price on or before 15th day of sale. The auction sale is subject to confirmation by the Bank. Default in deposit of amount by the successful bidder would entail forfeiture of the whole money, already deposited and property shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim/right in respect of property/
- 14. Neither the Authorised Officer/Bank nor e-Auction service provider will be held responsible for any Internet Network problem/Power failure/ any other technical lapses/failure etc. In order to ward-off such contingent situation the interested bidders are requested to ensure that they are technically well equipped with adequate power back-up etc. for successfully participating in the e-Auction event. 15. The purchaser shall bear the applicable stamp duties/Registration fee/other charges, etc. and also all the statutory/non-statutory dues, taxes,
- assessment charges, etc. owing to anybody. 16. The Authorised Officer/Bank is not bound to accept the highest offer and has the absolute right & discretion to accept or reject any or all
- offer(s) or adjourn/ postpone/ cancel the e-Auction or withdraw any property or portion thereof from the auction proceedings at any stage without 17. The Sale Certificate will be issued in the name of the purchaser(s)/applicant(s) only and will not be issued in any other name(s) 18. The sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of

Security Interest Act, 2002. Further details/enquiries if any on the terms and conditions of sale can be obtained from the respective branches on the contact numbers given. **SALE NOTICE TO BORROWER / GUARANTORS**

The undersigned being the Authorized Officer of the Bank of India is having full powers to issue this notice of sale and exercise all powers of sale under securitization and reconstruction of financial assets and Enforcement of Interest Act. 2002 and the rules framed there under. You have committed default in payment of outstanding dues and interest with the monthly rest, cost and charges etc. in respect of the advances granted by the bank mentioned above. Hence, the Bank has issued demand notice to you under section 13(2) to pay the above mentioned amount within 60 days. You have failed to pay the amount even after the expiry of the 60 days. Therefore, the Authorized Officer in exercise of the powers conferred under section 13(4), took possession of the secured assets more particularly described in the schedule mentioned above. Notice is hereby given to you to pay the same as mentioned above before the date fixed for sale failing which the property will be sold and balance if any will be recovered with interest and cost from you. Please note that all expenses pertaining to demand notice, taking possession, valuation and sale of assets etc. shall be first deducted from the sale proceeds which may be realized by the undersigned and the balance of the sale proceeds will be appropriated towards your liability as aforesaid. You are at liberty to participate in the auction to be held on the terms and conditions thereof including deposit of earnest money.

Authorized Officer Bank of India

THE RAVALGAON SUGAR FARM LTD.

Regd. Office: Post Ravalgaon - 423108, Taluka Malegaon. District - Nashik, Maharashtra, India CIN No: L01110MH1933PLC001930

NOTICE

Notice is hereby given that the 87th Annual General Meeting of the members of the company will be held on Thursday, September 22, 2022 at 01:00 pm at Krida Mandal Hall, P. O. Ravalgaon, Taluka Malegaon, Dist. Nasik, Maharashtra to transact the business listed in the Notice.

Explanatory Statement pursuant to Section 102 of the Companies Act 2013 together with the Annual Reports of the Company for the year ended March 31, 2022 have been mailed to the members A Member entitled to attend and vote at the meeting is entitled to appoint

The Notice setting out the Business to be transacted at the meeting and

a Proxy to attend and vote on his / her behalf. The Proxy so appointed need not be a Member of the Company. The instrument appointing the proxy must be deposited at the Registered Office of the Company not later than 48 hours before the time fixed for holding the Annual General Meeting

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the company will remain closed from Friday, September 16, 2022 to Thursday, September 22, 2022 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the company.

Information pursuant to the Rule 20(3)(v) of the Rules: 1) All business set out in the said Notice may be transacted by

- Electronic Voting.
 2) The dispatch of Notice along with Explanatory statement and full
- Annual Report is completed on or before August 30, 2022. 3) The Voting through Electronic means begins on Monday,
- September 19, 2022 at 09:00 a.m. and ends on Wednesday, September 21, 2022 at 05:00 p.m. The Voting shall not be allowed beyond the aforesaid date and time.
- 5) The Notice along with full Annual Report is displayed on Company's website www.ravalgaon.in 6) Contact details for grievance:
- Freedom Registry Limited, Plot No. 101/102, 19th Street, MIDC Industrial Area, Satpur, Nashik - 422007 Conatct Person: Mr. Bhushan Chandratre Tel No: (0253) 2354032

For The Ravalgaon Sugar Farm Ltd.

Place: Mumba Dated: 30th August 2022

Sd/-

Harshavardhan B. Doshi Chairman & Managing Director

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra



एक परिवार एक बैंक VIRAR BRANCH: Kshirsagar House, 1st floor, Near Sai Baba Mandir, Gaothan, Virar Vest).Thane.. • e-mail: bom94@ mahabank.co.in • Tel Nos: 00250- 2505922/ 250229 HEAD OFFICE: "Lokmangal", 1501, Shivajinagar, Pune- 411005.

POSSESSION NOTICE [Rule — 8 (1)] (For Immovable Property)
WHEREAS, The undersigned being the Authorised Officer of the Bank Of Maharashtra
under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security nterest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of ection 13 read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Demand Notice dated 19.03.2022 calling upon the borrower/s M/s AMITY COPPER LLP (Partner 1. Somnath Dagdu Shinde, 2. Kiran Dagdu Shinde and 3. Nirmalchandra Keshavrao Deshmukh [Newly introduced from 05.02.2021]) to repay the amount mentione n the notice Cash Credit Rs. 4,59,23,580/- plus unapplied interest @ 11.45 % w.e.f 29.01.2022 and interest thereon. Term loan Rs. 74.73.515/- plus unapplied interest @ 07.50 % w.e. 29.01.2022 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein

below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act reac with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 24th /25th day of Augus of the year 2022. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with th

property and any dealings with the properties will be subject to the charge of the Bank of Maharashtra for an amount Cash Credit **Rs. 4,59,23,580/**- plus unapplied interest @ 11.45 % w.e.f 29.01.2022 and interest thereon. Term loan Rs. 74,73,515/- plus unapplied interest @ 07.50 % w.e.f 29.01.2022 and interest thereon.

The borrowers attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act. i espect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable property

a) Flat No. 404, 4th Floor, Building No. H-2, Hiral-II CHS Ltd., admeasuring 333 sq.ft a Trait No. 404, 4 Thori, Journal No. 1-2, 1 Iniant of Ltd., admissioning occuping No. 1-2, (Carpet Area) i.e. 400 sq.ft (Built Up Area), laying at village Mahajanwadi, bearing city survey No- 125, Hissa No- 2 &3 Mira Road (east), Thane, belonging to 1) Somnath Dagdu Shinde, 2) Subhadra Somnath Shinde.

- b) Office No. 12, First Floor, The AHCL Homes in the AHCL Homes CHS Ltd., Off b) Office No. 12, First Floor, The Arros homes in the Arros homes and Shimpoli Road, Borivali (West), Mumbai laying at village Eksar admeasuring Carpet area 326 sq.ft & super built up area 490 sq. ft. bearing city survey No. 372,
- belonging to M/s. Amity Copper Pvt. Ltd., Shop No. C/7, Ground Floor,, Building No. 2, Raj Hills CHSL admeasuring 274 sq.ft
- (Carpet Area), Carter Road No-5, Dattapada Road, bearing City survey No-132 A, Borivali (east), Mumbai belonging to 1) Navnath Dagdu Shinde, 2) Kiran Dagadu Shinde. d) Flat No. 704, 7th Floor, Ekta Green Ville Apartment CHS, Pandav Hills, admeasuring1094 sq.ft (Built Up) laying at, Village Pathardi, Taluka & District Nasik
- bearing City survey No-231 belonging to Mr. Kiran Dagdu Shinde e) Flat No. 104, A- Wing, Vijay Durg CHS Ltd., Pandurangwadi, Penkar pada, Mira Road (East), Thane admeasuring 292 sq.ft. (Carpet) i,e 380 sq. ft. (Built Up) bearing

old survey No.131 & New survey No.53, Hissa No-10, belonging to 1) Mr. Kiran Dagdu Shinde, 2) Manisha Kiran Shinde Sd/-

Shital Bhange Chief Manager & Authorised Officer, Virar Branch Bank of Maharashtra Place: Thane

PHYSICAL POSSESSION NOTICE

Registered office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051

Date: 24.08.2022

Corporate Office: ICICI HFC Tower, JB Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai- 400059 Branch Office: 1187/22 Venkatesh Meher, 2nd Floor, Ghole Road, Shivaji Nagar, Pune- 411005 Whereas

The undersigned being the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in

he notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Home Finance Company Limited

	Sr. No.	Co horroworl	Description of property/ Date of Possession	Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	of Branch
		Laxmikant Dnyanoba Shinde (Borrower), Mr Dnynoba Laxman Shinde (Co-Borrower), Mrs Priya Laxmikant Shinde (Co-Borrower), Mrs Kaushalya Dnyanoba Shinde (Co-Borrower), LHPUN00001303516.	Gitanjali Colony At Warje Haveli Near Nadbrhmah Society Sr No. 131 2 A 24 and SR No. 131 2 A 7 Unit No. 131 Pune Maharashtra- 411058. Bounded By- North: Dnanoba Shinde Property, South: Road, East: Dnanoba Shinde Property, West: Dnanoba Shinde Property. Date of Possession- 02-Aug-22	10-05-2021 Rs. 2,12,93,619/-	Pune-B
ı	The	e above-mentioned borrowers(s)/	guarantors(s) are hereby given a 30 day notic	ce to repay the	amount,

else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. Date : August 31, 2022 Place: Pune Authorized Officer ICICI Home Finance Company Limited

The Mogaveera Co-operative Bank Ltd.

Read. & Administative Office : 5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400 058.

DEMAND NOTICE

The Authorised Officer of The Mogaveera Co-operative Bank Ltd. has issued Demand Notice in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 to below mentioned Borrower(s)/sureties demanding outstanding amount within 60 days from the date of issue of the said notice, mentioned as detailed herein below. This publication of the notice is made for notices to the following Borrower(s) & sureties

Sr No		&	Description of Immovable Properties & owner(s) of the Secured Asset(s)
		Outstanding Amount	
1.	M/s. Static Electricals & Engineers	17/08/2022	Flat No. 3, Ground Floor, Shree Ganesh
	Services	&	CHS Ltd., Building No. 14, Unnati
	(Prop : Mr. Raju Dhanaji Chavan)	Rs. 36,40,205.33	Housing Scheme, Sector 19 A, Ulwe Tal.
2.	Mr. Raju Dhanaji Chavan	(as on 30/06/2022	Panvel, Dist-Raigad-410 206 owned by
	 Borrower & Mortgagor 	with further interest	Mr. Raju Dhanaji Chavan
1.	Ms. Sapna Nalin Bodke	from 01/07/2022)	
2.	Mr. Pravin Kolte		
3.	Mr. Sandeep Uttam Chavan		
	- Sureties		

Borrower(s)/sureties are hereby informed that Authorised Officer of the Bank shall under the provisions of SARFAESI Act, take possession and subsequently auction the mortgaged properties/secured assets as mentioned above, if the borrower(s)/sureties do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice.

The borrower(s)/sureties are also prohibited under section 13(13) of the SARFAESI Act, to transfer by sale lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This public notice is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002.

Borrower(s)/sureties are advised to collect the original notice u/s 13(2) from the undersigned on any work

ing day. Dated: 30.08.2022 Sd/-**Authorised Officer** Place : Mumbai



The Municipal Commissioner of Greater Mumbai invited Online e-Tenders for the following works on item rate Basis from the eligible bidders. The Bid Start Date & time is specified in the detailed tender notice on MCGM's website under Tenders Section.

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

e-TENDER NOTICE

e-TENDER NOTICE		
Department :	Ass. Eng. (SWM) E ward.	
e-tender No :	7200035793	
Subject :	Purchase of Food Vehicle for Unemployed people in E Ward.	
Bid Start :	Date: 30/08/2022 Time - 19.00 pm	
Bid End :	Date: 12/09/2022 Time - 16.00 pm	
EMD in Rs.	Rs. 70,000/-	
Portal:	http://portal.mcgm.gov.in	
Contact Person :	A.E. (SWM) E ward	
a) Name :	Shri. Amit K. Shetye	
b) Contact No. (Office) :	9930872010	
c) Telephone No. :	-	
d) e-mail Address :	: ae01e.swm@mcgm.gov.in	

The intending tenderers shall visit the Municipal website at http://portal.mcgm.gov.in/for further details of the tender.

The tender documents will not be issued or received by post/courier. Sd/-

Ass. Eng. (SWM) E Ward

PUBLIC NOTICE

This is to inform General Public that m client **Shri Sudarshan Taraknath** Sengupta is appointed as administrato under Letter of administration granted to him for his deceased brother Dipendra Taraknath Sengupta alias Dipendra Kumar Sengupta alias Dipendra Sengupta alias Dipendra K. Sengupta. My client is in the process to apply for membership of Swastik Pride, CHS Ltd., for transfer the flat No. 601 on 6th floor.

Any person(s) having right, title, interest or claim of any nature whatsoever in the above said flat is/are requested to submit documentary evidence in support of his, her/their claim/s within fifteen (15) days from this date of publication of this notice failing which no claims of the members of the public will be binding on my client

Adv. Dharmin V. Sampat A-901. Sheetalnath Towers. Sudha Park Shanti Sudha Lane, Garodia Nagar Ghatkopar (East), Mumbai - 400 077. Email: adv.dharmin.sampat@outlook.com Mobile No: 9833339108

PUBLIC NOTICE Form No. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act

[Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register Rules, 2014]

- Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days nereof but before the expiry of thirty day hereinafter to the Registrar at Mumbai, Maharashtra that Dualsys Techno Private Limited may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by
- The Principal objects of the company are
- To engage in the business of developing products and providing services in the field of information and technology and technology enabled application in different fields both in India and overseas A copy of the draft memorandum and articles of association of the proposed
- company may be inspected at the office at C-123, Eastern Business District, LBS, Road, Bhandup West, Mumbai-400078. Road, Bhandup West, Mumbal-400078.

 Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050, within the other one days from the date of

twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office. Dated this 31st day of August 2022 Name(s) of Applicant

Vijay Kumar Singh Swati Worlikar **PUBLIC NOTICE**

clients are negotiating to purchase from (1) Mr. Mohamed Umer Siwani & (2) Mrs. Abida Umer Siwani, the right, title and interest in Flat No.8 admeasuring 410 square feet Carpet area equivalent to 30.08 square meters carnet area on 3rd floor in the building known as 'Empress' of Empress Co operative Housing Society Limited, situated at Plot No.104C, St. Theresa Road (24th

PUBLIC NOTICE is hereby given that ou

(the said Flat). The Owners, Mr. Mohamed Umer Siwani & Mrs. Abida Umer Siwani have represented to us that they have lost and misplaced and the same are not traceable following origina Agreements and Receipt in respect of the said Flat and in spite of diligent search she has not found the same:

Road), Bandra (West), Mumbai - 400050

a) Original Agreement dated 31st Decembe 1987, between Mrs. Bindu Ram Chhabria and Suresh Bhavnani. b) Original Receipt dated 10th September 1998, of Stamp Duty paid under Amnesty

Scheme. c) Original Agreement dated 5th July, 2007 between Empress Co-operative Housing Society Limited and M/s. Trisons Builders and Mr. Mohamed Umer Siwani & Mrs. Abida

Umer Siwani.
Mr. Mohamed Umer Siwani has lodged a police complaint for loss /misplace of above original documents at Bandra Police Station All persons having any claim of any nature

whatsoever in the said Flat or on the said Agreement either by way of sale, exchange, lease, licence, trust, lien, easement inheritance, possession, attachment lispendence, mortgage, charge, gift, o otherwise howsoever, are hereby required t make the same known with copies of all supporting documents to the undersigned a their office at Pradeep Rane & Associates A/323, Gokul Arcade, Near Garware House Subhash Road, Vile Parle [East] Mumbai 400 057 within 14 days of publication of this present notice, failing which the same shall be deemed to have been waived and our clients will proceed to purchase of property without reference to such claims if any. Dated this 31st day of August 2022

for Pradeep Rane & Associates

Let's together and make Mumbai Malaria free

PRO/1207/ADV/2022-23

वेबसाईटवर देखिल पाहता येईल. मे. आर्केड डेव्हलपर्स प्रा. लि. आर्केड हाऊस, २रा मजला, भूमी आर्केड समोर, चिल्ड्रनस् अकॅडेमीच्या बाजूला, ए. एस. मार्ग, अशोक नगर, कांदिवली (पूर्व), मुंबई - ४००१०१, महाराष्ट्र.

आणि https://parivesh.nic.in/ येथे पर्यावरण आणि वनमंत्रालय यांच्या

ठिकाण : मुंबई दिनांक : २३/०८/२०२२

मेगा फिन (इंडिया) लिमिटेड

सीआयएन :एल६५९९०एमएच१९८२पीएलसी०२७१६५ नोंदणी कार्या :: १७वा मजला, ए विंग, मित्तल टॉवर, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१

फोन: ०२२- ४२३०५५००/५०२, फॅक्स: ०२२ ४२३०५५५५

ई-मेल : info@megafinindia.com, वेबसाईट : www.megafinindia.com मेगा फिन (इंडिया) लिमिटेडच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, मेगा फिन (इंडिया) लिमिटेडच्या सभासदांची ४०वी (चाळीसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही सदर एजीएमला बोलावणाऱ्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी **१७वा मजला, ए विंग, मित्तल टॉवर, नरिमन** पाँईंट, मुंबई-४०००२१ येथे शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु. ०२.०० वा.

कंपनी ही कंपनी/डिपॉझिटरीजकडे ईमेल पत्ते नोंदवलेल्या सभासदांना ईमेल द्वारे आणि सर्व इतर सभासदांना प्रत्यक्षरित्या कंपनीकडे नोंदणीकृत त्यांच्या ईमेल पत्त्यावर ८ सप्टेंबर, २०२२ रोजी किंवा पूर्वी वित्तीय वर्ष ३१ मार्च, २०२२ करिता एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल पाठवण्याचे काम पूर्वी करेल.

कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सव्हिस (इंडिया) लि. (सीडीएसएल) द्वारे व्यवस्था केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सेवेमार्फत तिच्या सर्व सभासदांना दरस्थ ई-मतदान सुविधा पुरवत आहे. दूरस्थ ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. बॅंकट/मतपत्रिकेमार्फत मतदानाची सुविधा एजीएमच्या ठिकाण उपलब्ध करण्यात येईल. तथापी ज्या सभासदांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे, ते एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात. परंतु एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत.

दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स. १०.०० वा. पासून सुरु होईल आणि २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. संपेल. दूरस्थ ई-मतदानाला सदर तारीख आणि वेळेनंतर परवानगी देण्यात येणार नाही. दूरस्थ ई-मतदानाद्वारे किंवा एजीएममध्ये मतदानासाठी सभासदांची पात्रता ठरवण्यासाठी कट ऑफ तारीख २२ सप्टेंबर, २०२२ आहे. कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत. आणि सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २२ सप्टेंबर, २०२२ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते एजीएमच्या सूचनेत नमुद केल्यानुसार ई-मतदानाकरिता प्रक्रियेचा अवलंब करू शकतात. एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२०२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.megafinindia.com बीएसई लिमिटेडची <u>www.bseindia.com</u> वर सुद्धा उपलब्ध आहे आणि डाऊनलोड करता

दूरस्थ ई-मतदानाच्या संदर्भातील कोणतीही तक्रार company.world05@gmail.com वर अनुपालन अधिकाऱ्यांना कळवु शकता.

बुक क्लोजरः कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर २४ सप्टेंबर, २०२२ ते ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस मिळुन) पर्यंत बंद राहतील. लाभांश जर एजीएममध्ये घोषित झाला तर ते २२ सप्टेंबर, २०२२ रोजीस सभासदांच्या कंपनी रजिस्टरमध्ये किंवा त्यांच्या मॅनडेटकडे नावे असलेल्या प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण

केलेल्यांच्या संदर्भात देण्यात येईल आणि डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेल्यांच्या संदर्भात लाभांश हा डिपॉझिटरीजकडून प्राप्त झालेल्या लाभकारी मालकांच्या सचीनसार २२ सप्टेंबर, २०२२ रोजी दिवस संपताना सर्व लाभकारी मालकांना देण्यात येईल. जर सभासदाने त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले नसतील ते खालील प्रक्रियेचा अवलंब करू शकतात:

- डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे त्यांचे ईमेल पत्ते/इलेक्ट्रॉनिक बँक मॅनटेड नोंदवण्याची विनंती करण्यात येत आहे.
- शेअर्स धारण केलेले company.world05@gmail.com कडे ईमेलद्वारे फोलिओ क्र. भागधारकाचे नाव. शेअर्स प्रमाणपत्र (पुढील आणि मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकित प्रत), आधार (आधार कार्डची स्वसाक्षांकित प्रत) ची प्रत असे आवश्यक तपशील पुरवावे
- ज्या सभासदांनी कंपनी/रजिस्टार आणि टान्सफर एजंटकडे ईमेल पत्ते अद्ययावत केलेले नाहीत ते company.world05@gmail.com येथे ईमेल द्वारे कंपनीकडे ईमेल पाठवून ४०व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालीची स्वॉफ्ट कॉपी मिळवु शकतात.

मेगा फिन (इंडिया) लिमिटेड करिता सही/-

कॉपॉरेट कार्यालय: आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००५९

ठिकाण : मुंबई तारीख: २९ ऑगस्ट, २०२२

ज्याअर्थी.

PICICI Home Finance

अंतरिक्ष इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंद. कार्या: कार्यालय क्र. ६०९, ६वा मजला, इनिझियो, कार्डिनल ग्रेशियस रोड, पी अँड जी समोर, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९९

ईमेलः rocantariksh@gmail.co

मंडळाच्या सभेची सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाच ाभा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात मंगळवार, ०६ सप्टेंबर, २०२२ रोजी दु. ३.०० वा. पुढील व्यवहार इतर नाबींसह विचारात आणि मंजूर करण्यास घेण्यात येणार आहे

- . वित्तीय वर्ष २०२१-२२ करीता वार्षिक सर्वसाधारण सभा विचारात आणि मंजर करणे वित्तीय वर्ष २०२१-२२ करीता वार्षिक सर्वसाधाः सभा करीता परिनिरिक्षक म्हणून श्री. राजविरेंद्र सिंग
- राजपुरोहित, प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव (सभासदत्व क्र एफर्१३४६) ची नियुक्ती विचारात आणि मंजूर करणे वित्तीय वर्ष २०२१-२२ करीता मंडळ अहवाल विचारा
- आणि मंजूर करणे वित्तीय वर्ष २०२१-२२ करीता मे. आर एस राजपुरोहित ॲण्ड कं. द्वारे जारी सेक्रेटरीअल ऑडिट रिपोर्ट विचारा
- अध्यक्षांच्या परवानगीसह अन्य व्यवसाय

अंतरिक्ष इंडस्ट्रीज लिमिटेड करिता भगवानजी नरसी पटेल व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:०५०१९६९६) ठेकाणः मुंबई दिनांक: ३०/०८/२०२२

जाहीर सूचना

यादारे सूचना देण्यात येते की, माझे अशील सौ. नीलिमा मनोह मलकर यांनी याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिव वरूपात वर्णन फ्लॅट खरेदीसाठी इच्छुक आहेत. एमएमआरडीए द्वारे जारी सदर फ्लॅटचे मुळ वाटप पत्र च्यासह सदर फ्लॅटचे ओसी आणि सीसी कागदपत्रासह २६/०४/२०१८ रोजीस हरविल आहे. दिनांक २४/१२/२०१९ रोजीस डायरी क्र १३३३/२०१९ धारक जोगेश्वरी पोलिस स्टेशन मुंबई येथील इया अशीलांद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे

कोणत्याही व्यक्तीला सदर भाग आणि त्यावरील कोणत्य गामध्ये किंवा विरोधात कोणताही दावा/आक्षेप जसे की वारसाहक, शेअर, विक्री, गहाण, हस्तांतर, विकासक, भाडेपड़ा उप-भाडेपट्टा, कुळवहिवाट, उप-कुळवहिवाट, धारणाधिका परवाना, प्रभार, विश्वस्त, निर्वाह, निर्णय/आदेश, हुकुम, वाटप सुविधाधिकार, भेट, अंत्यदान, अदलाबदल, ताबा, भोगवटा . गार, करार, अभिहस्तांकनाचा विलेख किंवा अन्यकाही टाउँ सल्यास सदर ज्ञात लिखित निम्नस्वाक्षरीकारांना चेंबर क्र. नार्यालय क्र. २६, २रा मजला, ३२, राजा बहादुर कंपाऊं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बाजुला, अंबालाल दोशी मार्ग, मुंबई <oo ०२३ येथे या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आ तशा दावा/आक्षेपाच्या पूरक मधील कागदोपत्री पूराव्यास कळविणे आवश्यक आहे, अन्यथा असे समजले जाईल की, तेथे तसे कोणतेही दावे/आक्षेप नाहीत आणि/किंवा की सद सल्यास ते त्यागित/परित्यागित समजण्यात येतील. वरील उल्लेखित परिशिष्ट

प्तोसा. लि., आजगावकर मैदान, जोगेश्वरी (पू.), मुंबई ४०० ०६५ राकेश एच. पाठक, वकील उच्च न्यायालय.

जाहिर नोटीस

सर्व लोकांस कलविण्यात येते की. परिशिष्ट - अ गांव मौजे-पाले-खुर्द, ता पनवेल, जि रायगड येथील औदयोगिक प्लॉट नं एम-५७, क्षेत्र ५,५६५ चौ मिटर, या जमिनिवरील "तळोज इंडस्टीयल क्षेत्र" अशी मिळकत मे नानव न्युद्गेशियन फुड (तळोजा) प्रायव्हेट लिमिटेड ह्यांच्या नावे मालक म्हणून वर्णिलेली आहे . परिशिष -व) गांव मौजे-भाईदर, ता व जि ठाणे, येथी (जुना) स.नं.४८०, (जुना) स.नं.११२ इ.नं.३-व, क्षेत्र-हे.आर.प्र.-०.२४.० (क्षेत्र-२४०० चौ .मिटर) अशी मिळकत मे .डेल्ट रेफिजरेशन तर्फे श्री मोरेश्वर वाळाराम ठाकूर श्री अजित मोरेश्वर ठाकूर ह्यांच्या नावे मालव म्हणून वर्णिलेली असून सदर मिळकती अगदी निर्दि वाद वोजाविरहीत आहेत किंवा नाहीत परिक्षणाकरिता सदर प्रकरण आमच्याकडे वित्तिय संस्था असलेल्या आमच्या अशिलांनी कर्ज पुरवट करण्याच्या हेतुने सोपविलेले आहे . तरी सद मिळकतीं सबंधाने कोणाहीकडे हितसबंधाच्या दृष्टीने गहाण, दान, वक्षिसपत्र, वगैरेरित्या हस्तांतरणाच्य दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीर प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेर्ख कायदेशीर पुराव्यासकट आपली हरकत आमरं कार्यालय १२२/११७, सत्यम शिवम शॉपीग सेंटर पहिला माळा, नालासोपारा प., ता.वसई जि.पालघर येथे सादर केली पाहिजे अन्यथ कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्व असल्यास तो सोडून देण्यात आला आहे असे समजु-सदर मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे असा दाखला (Clear Title Certificate) देण्या येईल ही नोंद ध्यावी.

दिनांक ៖ ३१/०८/२०२२ सही /-

पेन वकील ॲन्ड सन्सकरित ॲड · बेन्सन विल्यम पे

बैंक ऑफ महाराष्ट्र

<mark>१६ नव⊛शक्ति</mark>।मुंबई, बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२



विरार शाखा: क्षिरसागर हाऊस, १ ला मजला, साई बाबा मंदिर जवळ, गावठान, विरार (पश्चिम) ठाणे. **ईमेल:** bom94@mahabank.co.in **दूर क्र.:** ००२५०-२५०५९२/२५०२९९ **म्ख्य ऑफिस:** लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पृणे ४११००५.

कब्जा सूचना (नियम ८(१)) (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे पाधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायदोशन रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचता कलम १३ च्या पोटकमल (१२ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक १९.०३.२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार अमित्य कॉपर एलएलपी (भागीदार १. सोमनाथ दगडू शिंदे, २. किरण दगडू शिंदे आणि ३. निर्मलचंद्र केशवरार देशमुख (०५.०२.२०२१ पासून नवीन ओळख) यांना सदर सूचनेत नमृद रक्कम कॅंश क्रेडीट रु. ४,५९,२३,५८०/-अधिक २९.०१.२०२२ पासून ११.४५% दराने न लावलेले व्याज. टर्म लोन रु. ७४,७३,५१५/ – अधिक २९.०१.२०२२ पासून ०७.५०% दराने न लावलेले व्याज ही रक्कम चुकती करण्यासाठी सदर सूचना प्राप्त झाल्याच्या गरखेपासन ६० दिवसांत बोलाविण्यात आले होते.

कर्जदार योंनी सदर एकुण रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, वरील नमुद कर्जदार आणि सर्वसामान्य जनते सचना याद्वारे देण्यात येत आहे की. निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचा कलम १३ च्या उप-कलम (४) च्यासह सिक्यरिटी टरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ च्या तस्तुदी अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून येथील खार्ल वर्णिलेल्या मिळकतीचा २४/२५ **ऑगस्ट. २०२२** रोजी **प्रत्यक्ष कब्जा** घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला इशारा देण्यात येत आहे की. त्यांनी सदर मिळकतीसह देवघेवीचा व्यवह करू नये आणि वरील सदर मिळकतीसह केलेला देवघेवीचा कोणताही व्यवहार हा बँक ऑफ महाराष्ट्र करीता रक्कम कॅश क्रेडीट रु. ४,५९,२३,५८०/- अधिक २९.०१.२०२२ पासून ११.४५% देराने न लावलेले व्याज. टर्म लोन रु. ७४.७३.५१५/ - अधिक २९.०१.२०२२ पासन ०७.५०% दराने न लावलेले व्याजच्या प्रभाराच्या अधीन राहील. रण मत्तेच्या विमोचनाकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप–कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे तपशिल

- ए) गाव महाजनवाडी, धारक सिटी सर्व्हें क्र. १२५, हिस्सा क्र. २ आणि मिरा रोड (पूर्व), ठाणे येथे स्थित फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, इमारत क्र. एच २, हिरल ॥ सीएचएस लि., मोजमापित ३३३ चौ.फू (चर्टई क्षेत्र) म्हणजेच ४०० चौ.फू. (बिल्ट अप क्षेत्र), यांच्या मालकीचे १) सोमनाथ दगडु शिंदे, २ सुभद्रा सोमनाथ शिंदे
- बी) गाव एक्सर मोजमापित चर्टई क्षेत्र ३२६ चौ.फू. आणि सुपर बिल्ट अप क्षेत्र ४९० चौ.फू. धारक सीटी सर्व्हे क्र. ३७२ येथे असलेले एएचसीएल होम्स सीएचएस लि., शिंपोली रोड लगत, बोरिवली (पश्चिम), मुंबई मध्ये ऑफिस क्र. १२, पहिला मजला, दि एएचसीएल होम्स. मे. अमिती कॉपर प्र लि. यांच्या मालकीचे.
- सी) शॉप क्र. सी/७, तळमजला, इमारत क्र. २, राज हिल्स सीएचएसएल, मोजमापित २७४ चौ.फू (चर्ट्ड क्षेत्र), कार्टर रोड क्र. ५, दत्तपाडा रोड, धारक सिटी सर्व्हें क्र. १३२ ए, बोरिवली (पूर्व), मुंबई १) नवनाथ दगड़ शिंदे, २) किरण दगड़ शिंदे यांच्या मालकीचे.
- डी) गाव पाथार्डी, तालूका आणि जिल्हा नाशिक, धारक सिटी सर्व्हे क्र. २३१ येथे स्थित फ्लॅट क्र ७०४, ७ वा मजला, एकता ग्रीन व्हिले अपार्टमेंट सीएचएस, पांडव हिल्स, मोजमापित १०९४ चौ.फू (बिल्ट अप), श्री, किरण दगड़ शिंदे यांच्या मालकीचे,
- ई) फ्लॅट क्र. १०४, ए विंग, विजय दुर्ग सीएचएस लि., पाडूरंगवाडी, पेणकर पाडा, मिरारोड (पूर्व), ठाणे मोजमापित २९२ चौ.फू. (चटई) म्हणजेच ३८० चौ.फू. (बिल्ट अप) धारक जुना सर्व्हे क्र. १३१ आणि नवीम सर्व्हे क्र. ५३, हिस्सा क्र. १०, १) किरण दगडू शिंदे, २) मनिषा किरण शिंदे यांच्या मालकीचे. सही/

दिनांक : २४.०८.२०२२ ठिकाणः ठाणे

शितल भांगे मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी, विरार पश्चिम बँक ऑफ महाराष्ट

अँक्रो इंडिया लि.

नोंदणी कार्यालय: प्लॉट क्र. २ आणि ३, रावळगाव-४२३१०८, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. फोन क्र. ०२५५४-६४५९१३, फॅक्स: ०२५५४-२७०३८६ वेबसाईट: www.acrowindia.com, सीआयएन क्र.: एल १३१००एमएच१९६०पीएलसी०११६०१

सूचना

मूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही सूचनेतील सूचीबध्द कामकाज करण्यासाठी क्रिडा मंडल हॉल, पी.ओ. रावळगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र येथे गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.०० वा. घेण्यात येणार आहे, जी प्रत्येक संबंधित भागधारकांना कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या तरतुर्दींच्या अंतर्गत परवानगी असलेल्या माध्यमाने पाठवण्यात आली आहे.

सभेला हजर राहुन मतदान करण्यासाठी हक्कदार असलेले सभासद त्याच्या/तिच्या वतीने हजर राहुन मतदान करण्यासाठी प्रतिपत्री व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी हक्कदार आहेत. प्रतिपत्री व्यक्ती कंपनीचे सभासद असणे आवश्यक नाही. प्रतिपत्री व्यक्ती नियुक्तीचे दस्तावेज हे वार्षिक ६२ वी सर्वसाधारण सभा घेण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेपूर्वी किमान ४८ तास अगोदर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात जमा करणे

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ ला अनुसरुन सूचना हि सुध्दा देण्यात येत की, कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२ ते गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस मिळुन) पर्यंत बंद राहतील.

रुल्सच्या नियम २०(३)(V) ला अनुसरुन माहिती :

- १) सूचनेत नमुद केलेले सर्व कामकाज इलेक्ट्रॉनिक मतदानाने करता येईल.
- २) सूचनेसह स्पष्टिकरणात्मक विवरणपत्र आणि संपूर्ण वार्षिक अहवाल पाठवण्याचे काम ३० ऑगस्ट, २०२२२ रोजी किंवा पूर्वी पूर्ण झाले आहे.
- ३) इलेक्ट्रानिक माध्यमाने मतदानाला सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ०९.०० वा. सुरुवात होईल आणि बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. संपेल.
- ४) मतदानाला वरील सदर तारीख आणि वेळेनंतर परवानगी देण्यात येणार नाही.
- ५) सूचनेसह संपूर्ण वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.ravalgaon.in वर दर्शवलेला आहे.
- ६) तक्रारींकरिता संपर्क तपशिल:

फ्रीडम रजिस्ट्री लिमिटेड, प्लॉट क्र. १०१/१०२, १९ वी स्ट्रीट, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, सातपूर, नाशिक-४२२००७. संपर्क व्यक्ती : श्री. भूषण चंद्रात्रे

फोन क्र. (०२५३) २३५४०३२.

मंडळाच्या आदेशाद्वारे ॲक्रो इंडिया लि. करिता सही/-

अध्यक्ष

ठिकाण : मुंबई

दिनांक : ३० ऑगस्ट, २०२२

शाखा कार्यालय : ११८७/२२ वेंकटेश मेहेर, २रा मजला, घोले रोड, शिवाजी नगर, पुणे-४११००५ निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय होम फायन्यान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ

फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(९२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली नोंदणीकृत कार्यालय: ६२, मजला - २रा, २१७, पारेख महल, लेडी जमशेदजी रोड, शिवाजी रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना मागणी सूचना जारी केल्या आहोत.

कर्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमुद तारखेरोजीस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला यादारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय होम

प्रत्यक्ष कब्जा सूचना

बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१

प्रांजल महापूरे

कंपनी सेक्रेटरी

नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स,

l	फायन	यान्स कंपनी लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन	राहील.		
l	अ.	कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव/कर्ज	मिळकतीचे वर्णन/कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/	शाखेचे
l	क्र.	खाते क्रमांक		मागणी सूचनेतील रक्कम (रु.)	नाव
l	٤.	लक्ष्मीकांत ज्ञानोबा शिंदे (कर्जदार),	गितांजली कॉलनी येथे वर्जे हवेली नादब्राम्हण सोसायटी जवळ	१०-०५-२०२१	पुणे-बी
l		श्री. ज्ञानोबा लक्ष्मण शिंदे (सह-कर्जदार),	स क्र. १३१ २ ए २४ आणि स क्र. १३१ २ ए ७ युनिट क्र. १३१	₹.	
l		सौ. प्रिया लक्ष्मीकांत शिंदे (सह-कर्जदार),	पुणे महाराष्ट्र- ४११०५८. सीमाबद्धतेनुसार - उत्तर: ज्ञानोबा	२,१२,९३,६१९/-	
l		सौ. कौशल्या ज्ञानोबा शिंदे (सह-कर्जदार),	शिंदे मिळकत, दक्षिण: रस्ता, पूर्व: ज्ञानोबा शिंदे मिळकत,		
l		एलएचपीयुएन००००१३०३५१६.	पश्चिम: ज्ञानोबा शिंदे मिळकत.		
ı			कब्जाची तारीख - ०२-ऑगस्ट-२२		

वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल. दिनांक : ऑगस्ट ३१, २०२२ प्राधिकृत अधिकारी ठिकाण: पुणे आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड

KEDIA CONSTRUCTION COMPANY LIMITED

CIN: L45200MH1981PLC025083

Regd. Off.: 202, A- Wing, Bldg. No.3, Sir M.V. Road, Rahul Mittal Industrial Estate, Andheri (East) 400059 Corporate Off.: Prestige Precinct, 3rd Floor, Almieda Road, Panchpakhadi, Thane (West) 400601
E-mail:kcclindia@gmail.com Website: http://kcclindia.com/ Telephone No: 022- 25895900

NOTICE TO MEMBER - INFORMATION REGARDING 41st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Members may please note that the 41st Annual General Meeting (AGM) of the Company will be held through VC/OAVM on Tuesday September 27, 2022 at 03:00 P.M (IST), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, reac with General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13,2020, 20/2020 dated May 05, 2020 and subsequent circular sued in this regard, the latest being 2/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Circular No. SEBI/HO, CFD/CMD2/CIRP/P/2022/62 dated May 13, 2022 issued by SEBI and other applicable circulars issued in this regard (collectively referred to a Circulars"), to transact the business that will be set out in the Notice of the AGM, the AGM of the Company will be held through VC/OAVN

Facility, without physical presence of the Members of the Company at a common venue. In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the 41st AGM and Annual Report for the financial year (FY) 2021-22 will be sent to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/ Depository Participant (DPs). The same will also be vailable on the website of the Company at http://kcclindia.com/, Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com, National Securities Depository limited at www.evoting.nsdl.com and Registrar and Transfer Agent of the Company i.e. M/s. Link Intime India Pvt. Ltd at www linkintime.co.in The copies of the Notice of the 41st AGM along with Annual Report for the FY 2021-22 shall be sent to those Membe

request for the same Manner of casting vote(s) through e-voting:

Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting"). The manne of voting, including voting remotely ("remote e-voting") by the Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their e-mail address has been provided in the Notice of the AGM. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the AGM.

Instructions for updation of email address:

Members holding share(s) in physical mode: by registering e-mail address with Link Intime. Click the link on their website www. linkintime.co.in at the Investor Services tab, choose the E-mail Registration heading and follow the registration process as guided therein. The Members are requested to provide details such as Name, DP ID, Client ID/PAN, mobile number and e-mail ID. In case of any query, a member may send an e-mail to M/s. Link Intime India Pvt. Ltd at priya.yadav@linkintime.co.in

Members holding share(s) in electronic mode: by registering/updating their e-mail ID in respect of demat holdings with the respective DPs by following the procedure prescribed by the DPs for receiving all communications from the Company electronically.

Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, instructions for joining AGM, manner of casting voto through remote e-voting at the AGM.

Kedia Construction Company Limite Place: Mumbai Nitin Shantikumar Kedia Date: 31/08/2022

By the Order of the Board of Directors o

Directo

DIN: 00050749

सिन्नर बिडी उद्योग लिमिटेड

पार्क. माहीम मंबई-४०००१६ सीआयएन: एल१६००२एमएच१९७४पीएलसी०१७७३४. दूरध्वनी : (०२५३) २५९४२३१ (३ लाइन्स) फॅक्स : २५९५६९८ ईमेल : investor@sinnarbidi.com, वेबसाइट: www.sinnarbidi.com

४८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना रिमोट ई-व्होटिंग आणि पुस्तक बंदची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, २४ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ०१:०० वा. २, गुरुकुपा अपार्टमेंट, एन. सी. केळकर मार्ग, दादर (प), मुंबई -४०० ०२८ येथे होणार आहे. (सूचना.)

सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ अनुपालनामध्ये, एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल (एजीएम दस्तऐवज) फक्त इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे सर्व सदस्यांना पाठवले गेले आहेत ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी आहेत किंवा ठेवीदार सहभागी कडे नोंदणीकृत आहेत. एजीएम दस्तऐवज कंपनीच्या <u>www.sinnarbidi.com</u> वर, स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> वर . आणि एनएलडीएल च्या <u>www.evoting@nsdl.com</u> वर कंपनी कायदा २०१३ च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत.

सोबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वयरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५, कंपनी तिच्या सर्व सदस्यांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (रिमोट ई-व्होटिंग) त्यांचे मत वापरण्याची सुविधा देत आहे. कंपनीने ई-मतदान सुविधा प्रदान करण्यासाठी अधिकृत एजन्सी म्हणून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवांचा सहभाग घेत[े]ला आहे. सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की:

- .. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा मतदान प्रणालीद्वारे व्यवहार केला जाईल.
- रिमोट ई-मतदान सुविधा मंगळवार, २० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ०९:०० वाजता सुरू होईल आणि शुक्रवार, २३ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता संपेल
- व्यक्ती, ज्याचे नाव सदस्य नोंदणीमध्ये दिसते कट-ऑफ तारखेनुसार, म्हणजे शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२ रोजी डिपॉझिटरीज एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील.
- कंपनीच्या वेबसाइट आणि एनएसडीएल च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या बैठकीच्या सूचनेमध्ये वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळविण्याची तपशीलवार प्रक्रिया देखील प्रदान केली आहे. सभेची सचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेपर्यंत शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून इतर गोर्शिसह वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते.
- डीमटेरियल/फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केलेल्या सदस्यांसाठी आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी दूरस्थपणे मतदान करण्याची पद्धत नोटिसमध्ये प्रदान केली आहे.
- श्रीमती सुजाता राजेबहादूर, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सदस्य संख्या ५७२८ आणि सीपी क्रमांक - ४२४१), यांची छाननीकर्ता म्हणून ई-मतदान प्रक्रियेची छाननी निष्पक्ष आणि पारदर्शक रीतीने करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. . एजीएमपूर्वी किंवा त्यादरम्यान ई-मतदान प्रक्रियेशी संबंधित कोणतीही तक्रार किंवा सहाय्य
- २२२-९९० वर संपर्क साधावा किंवा सुश्री पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापकाशी संपर्क साधावा. एनएसडीएल येथे pallavid@nsdl.co.in/०२२- २४९९४५४५. पुढे, कायद्याच्या कलम ९१ च्या तरतुर्दीनुसार आणि त्याअंतर्गत केलेले नियम आणि सेबी (एलओडीआर), विनियम २०१५, सदस्यांची नोंदणी आणि शेअर हस्तांतरणाचे नियमन ४२ नुसार ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने शनिवार, १७ सप्टेंबर २०२२ ते शनिवार, २४ सप्टेंबर

२०२२ (दोन्ही दिवसांसह) कंपनीचे पुस्तक बंद राहील.

असल्यास, सदस्यांना विनंती आहे की त्यांनी एनएसडीएलशी <u>evoting@nsdl.co.in</u>/१८००-

पुढे, भागधारकांना याद्वारे सूचित केले जाते की कंपनीने ३१ जुलै २०१९ पासून त्याचे शेअर्स उपविभाजित केले आहेत. कंपनीने ज्या सदस्यांचे शेअर्स भौतिक स्वरूपात होते त्यांना . प्रत्येकी ५/- चे दर्शनी मुल्य असलेले शेअर प्रमाणपत्र जारी केले होते. ज्या सदस्यांचे शेअर्स दावा केलेले नाही आणि रजिस्ट्रार आणि हस्तांतर्ण एजंट, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना वितरीत न करता परत आले आहेत त्यांनी त्यांच्या शेअर्सवर ताबडतोब दावा करण्याची विनंती केली आहे. अधिक माहितीसाठी सदस्य <u>www.sinnarbidi.com</u> आणि <u>www.bseindia.com</u> ला भेट

> संचालक मंडळाच्या आदेशानुसा सिन्नर बिडी उद्योग लिमिटेड साठी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

वकील: दर्शना त्रिपाठी जाहीर नोटीस <u>जाहीर नोटीस</u> याद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की गाव मौजे निळेमोरे. ता. वसई. जि. पालघर येथील

स.नं. ३ / ब. क्षेत्र १९८०-०० चौ.मी. आकारण

११८-०० सदरची मिळकत श्रीमती यमनाबाई

दामोदर पाटील. श्री. जयवंत दामोदर पाटील

श्री. हर्शद दामोदर पाटील, श्रीमती मंदा

देवीदास पाटील, श्रीमती दक्षा चंद्रकांत पाटील,

श्री. अभिजित चंद्रकांत पाटील आणि श्रीमती

युक्ता चंद्रकांत पाटील यांच्या मालकी व

कब्जेवहिवाटीची आहे. सदर जिमन

मिळकतीवर त्यांना वसई विरार शहर

महानगरपालिकेतुन रितंसर बांधकाम

परवानगी घ्यावयाची आहे.या मिळकतीमधील

श्रीमती यमुनाबाई दामोदर पाटील, श्री. जयवंत

दामोदर पाटील, श्री. हर्शद दामोदर पाटील,

श्रीमती मंदा देवीदास पाटील, श्रीमती दक्षा

चंद्रकांत पाटील. श्री. अभिजित चंद्रकांत

पाटील आणि श्रीमती युक्ता चंद्रकांत पाटील

यांचा मालकी हक्क, निर्विवाद बोजाविरहीत

आहे किंवा नाही या परिक्षणाकरता सदर

प्रकरण माझ्याकडे त्यांनी सोपविलेले आहे. तरी

सदर जमिन मिळकतीवर कोणत्याही इसमांच

अथवा संस्थेचा बोजा, वारसा हक्क, अधिकार

वेक्री, गहाण, दान, तारण, भाडेपट्टा

अदलाबदल बक्षिस साठेकरार किंवा अन्य

हिसंबंध असल्यास त्यांनी आपली हरकत योग्य

त्या पुराव्यानिशी ही नोटीस प्रसिध्द

झाल्यानंतर १५ दिवासांच्या आत खालील

गत्यावर लेखी स्वरूपात कळवावे. अन्यथ

कणाचाही तसा हक्क हिसंबंध नाही. असे

. नमजुन सदर मिळकत अगदी निर्विवाद

बोजाविरहीत आहे, असा दाखला देण्यात

ता. ३१-०८-२०२३

येईल, याची नोंद घ्यावी.

ॲड. सिद्धेश नाईक

जि. पालघर

वसई

वसई येथील मा. श्री. आर. एच. नाथाणी दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर, वसई यांचे <u>न्यायालयात</u> विशेष दिवाणी दावा क्र . ७८/२०२

नि. क्र . : १५ ने. ता. १७/०९/२०२ू१

ayabai Chintaman Mhatreवादी विरुध्दप्रतिवादी

Defendant No. 1- Kishor Sunderlal Shet DefendantNo. 2- Madhukar Sundarlal Sheth Both1and 2 R/o.Merchenti Essential Oil co., Messi House, 44, Mir road, Mumbai.
Defendant No. 3- Sadruddin Bakridi Khan

Defendant No. 4- Fatimabanu Sadruddin Khan Both 3 and 4 R/o. Chanawala chay Room No. 1, 44th road,Golibar, Santacr East, Mumba ज्या अर्थी सदरचे वादी हयांनी में. दिवाणी न्यायाधीश

(व.स्तर) वसई यांच्या कोर्टात प्रस्तुतचा विशेष दिवाणी दावा क्र. ७८/२०२० दाखल केला आहे त्याअर्थी असे जाहीर करण्यात येते की सदरह विशेष दिवाणी दावा मध्ये **प्रतिवादी क्र. १ ते ४** याँच्यावर पत्यक्ष नोटीसीची बजावणी झालेली नसल्यामुळे ह जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहेत. तरी सदर प्रतिवादी क्र. १ ते ४ अगर त्यांचे प्रतिनिधींनी त्यांर्च बाजु मांडण्यासाठी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापास ३० दिवसांच्या आत उपरनिर्दिष्ट प्रकरणी सामीत होउन आपले लेखी म्हणणे नोंद्रवावे आणि तसेच य लेखावरुन असे कळविण्यात येते की सदर मदतीत आपले लेखी म्हणणे न आल्यास न्यायाल वादीचे म्हणणे ऐकुन प्रस्तुतच्या अर्जात निकाल देण्यात् देईल् याची संबंधीतांनी नोंद घ्यावी.सदर प्रकरणी पढील तारीख. १७/०९/२०२२ रोर्ज नेमण्यात आली आहे. आज दि.२४/०८/२०२२ रोजी माझ्या सहीनिशी

पत्ता :- ए विंग १०३, पहिला मजला, यशवंत न्यायालयाच्या शिक्यानिशी दिली. प्राईड, वसई कोर्टासमोर, वसई (प), ता. वसई,

SEAL अधिक्षक दिवाणी न्यायालय व स्तर, वसई

दि रावळगाव शुगर फार्म लि.

नोंदणी कार्यालयः पोस्ट रावळगाव-४२३१०८, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र, भारत. सीआयएन क्र.: एल ०१११०एमएच१९९३पीएलसी००१९३०

सूचना

सचना याद्वारे देण्यात येते की. कंपनीच्या सभासदांची ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही सूचनेतील सूचीबध्द कामकाज करण्यासाठी क्रिडा मंडल हॉल, पी.ओ. रावळगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र येथे गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी दु. ०१.०० वा. घेण्यात येणार आहे.

सभेत करावयाचे कामकाज नमुद केलेली सूचना आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम, २०१३ च्या कलम १०२ ला अनुसरुन स्पष्टिकरणात्मक विवरणपत्रासह एकत्रित ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचा वार्षिक अहवाल हा सभासदांना

सभेला हजर राहुन मतदान करण्यासाठी हक्कदार असलेले सभासद त्याच्या/तिच्या वतीने हजर राह्न मतदान करण्यासाठी प्रतिपत्री व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी हक्कदार आहेत. प्रतिपत्री व्यक्ती कंपनीचे सभासद असणे आवश्यक नाही. प्रतिपत्री व्यक्ती नियक्तीचे दस्तावेज हे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेपूर्वी किमान ४८ तास अगोदर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ ला अनुसरुन सूचना हि सुध्दा देण्यात येत की, कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२ पासून गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस मिळुन) पर्यंत बंद राहतील. रुल्सच्या नियम २०(३)(V) ला अनुसरुन माहिती :

- १) सूचनेत नमुद केलेले सर्व कामकाज इलेक्ट्रॉनिक मतदानाने करता येईल.
- २) सूचनेसह स्पष्टिकरणात्मक विवरणपत्र आणि संपूर्ण वार्षिक अहवाल पाठवण्याचे काम ३० ऑगस्ट, २०२२२ रोजी किंवा पूर्वी पूर्ण झाले आहे.
- ३) इलेक्ट्रानिक माध्यमाने मतदानाला सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ०९.०० वा. सुरुवात होईल आणि बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा.
- ४) मतदानाला वरील सदर तारीख आणि वेळेनंतर परवानगी देण्यात येणार नाही. ५) सूचनेसह संपूर्ण वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.ravalgaon.in वर
- दर्शवलेला आहे ६) तक्रारींकरिता संपर्क तपशिल:

फ्रीडम रजिस्ट्री लिमिटेड, प्लॉट क्र. १०१/१०२, १९ वी स्ट्रीट, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, सातपूर, नाशिक-४२२००७. संपर्क व्यक्ती : श्री. भूषण चंद्रात्रे

फोन क्र. (०२५३) २३५४०३२. दि रावळगाव सुगर फार्म लि. करिता सही /

हर्षवर्धन बी. दोशी दिनांक : ३० ऑगस्ट. २०२२ अध्यक्ष आणि व्यवस्थापिकय संचालक

जाहीर सूचना

मजला, मॅगो परम टॉवर-ए, जे.एस.एस. रोड, गिरगाव मुंबई-४००००४ चे मालक यांचे एस क्र. बीबीई२--११४९६–२०१५ येथील हमीचे उप प्रबंधक मुंबई सह रितसर नोंदणीकृत श्री. जगदीश पटेल (''दाता'') आणि श्री. श्रेयस पटेल (घेता म्हणून) यांच्यातील, ३१/१२/२०१५ रोजीचा भेट विलेख हा

हरवला/गहाळ झाला आहे. कोणतीही व्यक्ती ज्यांच्या कब्जात सदर हरवलेला/गहाळ भेट विलेख किंवा विक्री, अदलाबदल, भेट, गहाण, प्रभार, विश्वस्त, कब्जा त्रारसाहक, भाडेपट्टा, धारणाधिकार, जप्ती किंव अन्यकाही जर असल्यास तसे लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना ३०१-ए, अमन चेंबर्स, ऑपेरा हाऊस, मुंबई-४०० ००४ येथे त्याच्या पुराव्यांसह या

(नारायण चांद गांधी)

शुद्धिपत्र

संदर्भात मे. हरासिद्ध रिअल्टर्स चे नामाधिकार च्या तपासाच्या संदर्भात फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती (मराठी अनुवाद) दोन्ही मंबई आवत्ती आणि दिनांकीत ३०.०८.२०२२ मध्ये प्रकाशित

मे. हरासिद्ध रिअल्टर्स चे पत्ता तुलसी व्हीला पोद्दार रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई-४०० ०५४ असे चुकीने नमूद केली होती, जे कृपया ५०१-५०२ रुतू बिझनेस पार्क, एल. बी. एस. रोड लगत, सर्व्हिस रोड, माजीवडा, ठाणे असा वाचावा. वरी सोडून सदर जाहिर सूचनेच्या इतर सर्व मजकुर जशाच तसा राहील.

> राकेश व्ही. मिसार भागीदार काचवाला मिसार ॲण्ड कं. वकील आणि सॉलिसिटर्स

सही/-

PUBLIC NOTICE

Mohd. Yasin Ansari & Mrs. Fatima Mohd Amin Ansari-Deceased ("the Owners") of immovable property being Flat No. 502 admeasuring 600 sq. ft built up area on the 5th floor in the building known as Pink Co Operative Housing Society Ltd, J P Road Near Seven Bungalow Garden, Andher (West), Mumbai - 400061, as more particularly described in the Schedule hereunder written ("the Property") or ehalf of my client.

Any person having any claim in, to or ove the Property or any part thereof by way o sale, exchange, mortgage, charge, gift trust, inheritance, right of way, tenancy sub-tenancy, possession, lease, sub-lease, lien, easement or otherwise howsoever is hereby required to make the same known to me in writing at m below mentioned address within 14 days from the date hereof, otherwise it shall be presumed that there does not exist any claim of any body of any nature and my client shall be entitled to deal with the sai property as if there is no claim of an ture of any person on the said property and the same is deemed to have bee Schedule Of Property :

Taluka South Salsette in th egistration Sub-District and District umbai City and Mumbai Subarba District in Greater Mumbai which pied forms & portion of a large piece of land bearing S. No. 48, H. No. 2 (Part admeasuring 27 Gunthas i.e. about 3267 Sq. yards. or 2731.53 Sq. metres o hereabouts and bounded on the Nortl and South by Public Road, on the Wes Property bearing S. No. 48, H. No. 1 and East by Property bearing S.No. 48, H.No 2 (Part) and bearing City Survey No.108 of Versova Village

Housing Society Ltd, situate at Villag

Mumbai, dated this 31st day of August, 2022

Chamber No. 30, Citi Mall, Link Road Andheri (West), Mumbai - 400053. mail: shadabsk@gmail.com

प्रत्यक्ष कब्जा सूचना

PICICI Home Finance बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१

कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय एचएफसी टॉवर. जेबी नगर. अंधेरी कर्ला रोड. अंधेरी पर्व. मंबई– ४०००५^९ **शाखा कार्यालय :** २रा मजला, कार्यालय क्र. २०३, साई मिडास, पटियाला हाऊस समीर, नगर, मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर- ४१४००३

नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स,

नेम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकत अधिकारी म्हणन सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस अँण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना मागणी

सचना जारी केल्या आहोत. कर्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद ारखेरोजीस सदरह अधिनियमाच्या कलम ९३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला यादारे सावधान करण्यात येते की. त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरह मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रु.)	शाखेचे नाव
٧.	सचिन पुंजाराम लिभुरे (कर्जदार), सुजाता सचिन लिभुरे (सह-कर्जदार), एनएचएडीआर००००१२९६८९१.	सीटीएस क्र. २४१ येथे कुंभार्ती तलाठी कार्यालयासमोर कोपरगाव जिल्हा अहमदनगर कोपरगाव सीटीएस क्र. २४१ अहमदनगर महाराष्ट्र ४२३६०१. सीमाबद्धतेप्रमाणे – उत्तर: मोकळी जागा, दक्षिण: मोकळी जागा, पूर्व: तलाठी कार्यालयाची मिळकत, पश्चिम: श्री. कांदळकर यांची मिळकत. कब्जाची तारीख- २७-०८-२०२२	२८-०५-२०२१ ह. १९,५६,९०९/-	अहमदनगर-बी
۶.	मकांद्र प्रदीप डावखरे (कर्जदार), ज्योती मकांद्र डावखरे (सह-कर्जदार), एलएचएडीआर००००१२६०३६४	येथे घुलेवाडी येथे संगमनेर जिल्हा अहमदनगर ४२२६०३ स क्र. २२१ ११ १२ १३ ५३ ५४ ५५ ६० १७ नासिक महाराष्ट्र ४२२६०६, सीमाबद्वेतप्रमाणे - उत्तरः स्स्ता, दक्षिणः प्लॉट क्र. १७, पूर्वः स क्र. २११, पश्चिमः रस्ता. कब्जाची तारीख- २७-०८-२०२२	१८-०१-२०२२ रु. १८,५३,८६०/-	अहमदनगर-बी

वरील नमुद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सुचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल. दिनांक : ऑगस्ट ३१, २०२२

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड ठिकाण: अहमदनगर, नासिक

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इन्ट्रेस्ट ॲक्ट, 2002 (द ॲक्ट) च्या कलम 13(2) अन्वये सूचना

2.कुशन रियल्टी प्राइव्हेट लिमिटेड एवेन्यु आणि इस्ट एवेन्यु येथे असलेले, फक्त) 29.06.2022 या	अनु.	कर्जदारांचे नांव	गहाण मालमत्तेचा तपशिल	एनपीए दिनांक	थिकत रक्कम (रू.)
	क्र.	(अ)	(ब)	(क)	(ड)
4. रितू छाब्रिया उर्फ रितू संजय छाब्रिया मुंबई शहर आणि मुंबई उप -शहरी सह संदर्भात लागू भविष्यातील	1	रेडियस प्रोजेक्ट डेव्हलपर्स एलएलपी (पूर्वी विश्वरूप रियल्टी एलएलपी ने ओळखले जाणारे) र.कुशन रियल्टी प्राइव्हेट लिमिटेड संजय छाब्रिया	आनंद भुवन " सांताक्रूझ टीपीएस IV , सीटीएस नं जी-537 पर स्थित, गाव वांद्रे (पश्चिम), तालुका अंधेरी स्थित, सेन्ट्रल एवेन्यु आणि इस्ट एवेन्यु येथे असलेले, शरत चंद्र चॅटर्जी रोड, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई शहर आणि मुंबई उप -शहरी सह बृहमुंबई आणि महानगरपालिका एच वार्ड नं 3138(1), (1B) आणि (2),	06.04.2022	(रूपये तीनशे अट्टेचाळीस करोड मत्तर लाख चौतीस हजार एकशे चौपन्न फक्त) 29.06.2022 या तारखेस कर्ज कराराच्या संदर्भात लागु भविष्यातील व्याजा सह 30.06.2022 या तारखेस फ्लंबित टीडीएस रू.3,54,80,681 /- (रूपये तीन करोड चौपन्न लाख एंशी हजार सहाशे

वर उल्लेख केलेल्या कर्जदारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकांनुसार प्रत्येक कर्जदाराकडे स्तंभ ''ड "मध्ये दर्शविल्याप्रमाणे थिकत रक्कम आहे.

कर्जफेडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने कुचराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुत्पादक मालमता (स्तंभ क मध्ये तारीख अनुसार) म्हणून प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचीत करीत आहेत. वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड'मध्ये दर्शविलेल्या थिकत रकमे सह आजपर्यंत चे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या ग्रहाण

मालमत्तेच्या ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील. कृपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतुदीं अनव्ये ''कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किंमती, शुल्क आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात असेल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सूचना, बोली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोक्त लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार

मालमत्ता परत मिळवण्यास पात्र नसेल. सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमत्ता (त्याच्या व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात.

कृते इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

स्थळ: मुंबई(महाराष्ट्र) प्राधिकत अधिकारी

कळवावे

श्री. श्रेयस जगदीश पटेल हे गिरगाव विभागाचा सी एस

सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांत नारायण गांधी ॲन्ड कं करित चार्टर्ड अकाऊंटंट्स

सदर त्या मधील नमूद स्थावर मिळकतीच्या आमच्या जाहीर सूचनेचे संदर्भात आहेत.

दिनांकीत सदर ३१ ऑगस्ट, २०२२